

बलात्कार (Rape) / बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault) व अॅसिड हल्ला (Acid Attack) यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित “मनोधैर्य योजना”कार्यान्वीत करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१७/प्र.क्र. २५५/का-२,

नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ३० डिसेंबर, २०१७.

- संदर्भ-**
१. शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०११/ प्र.क्र. ६/ का-२, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१३.
 २. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. २९५१/२०१६ मध्ये दि. ८.३.२०१७ रोजी दिलेले आदेश.
 ३. शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१६ / प्र.क्र. ३५/ का-२, दिनांक १ ऑगस्ट, २०१७.

प्रस्तावना:

मा. सर्वोच्च न्यायालयातील Delhi Domestic Working Women's Forum v/s Union of India reported in (1995) 1SCC14, या न्यायप्रकरणात बलात्काराच्या घटनेत बळी पडलेल्या पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी / त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक योजना तयार करण्याचे निर्देश जारी केले होते.. त्याचप्रमाणे मा.सर्वोच्च न्यायालयातील क्रिमीलर रिट याचिका क्रमांक १२९/२००६ मध्ये देखील मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दि.११ फेब्रुवारी २०११ च्या आदेशान्वये अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१३ (POCSO) च्या तरतूदीनुसार अशा लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या बालकांच्या पुनर्वसनाची देखील गरज आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश, सूचना आणि मार्गदर्शक तत्वांनुसार महाराष्ट्र राज्य शासनाने बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी राज्यात दिनांक २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरू केली आहे.

२. सदर योजना महाराष्ट्र राज्यात कार्यान्वीत करण्यात आली असताना, मा. सर्वोच्च न्यायालयातील Tekaram v/s State of Madhya Pradesh reported in (२०१६) ४ SCC ४६१ या न्यायप्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, गोवा राज्य शासनामार्फत अशा पीडित व्यक्तींना रू १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाने प्रलंबित रिट याचिका क्रमांक -२९५१/२०१६ मध्ये दिनांक ८.३.२०१७ च्या आदेशानुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी राज्य शासनास याबाबतीत एक नवीन

योजना विकसित करण्याचे निदेश दिले होते. त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट पिटीशन क्र- २१६५/२०१४ व पिटीशन क्र -३१२३/२०१५ या दोन याचिकांमध्ये मा.उच्च न्यायालयाने राज्यात कार्यान्वीत असलेल्या या मनोधैर्य योजनेअंतर्गतील दिनांक २.१०.२०१३ ही cut-off date काढण्याचे आदेश देवून सदरची योजना सर्व पीडित महिलांना आणि बालकांना भुलक्षी प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

३. वरील सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये उपरोक्त २०१३ च्या मनोधैर्य योजनेत सुधारणा करून राज्यात नवीन सुधारित मनोधैर्य योजना अंमलात आणली आहे. तथापि उपरोक्त शासन निर्णयास मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक ८७/२०१७ अन्वये आव्हान देण्यात आलेले आहे.

४. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील क्रिमीनल रिट पिटीशन क्र. ३५ /२०१३ तसेच त्यासोबतच्या अन्य न्यायप्रकरणांत मा. मुख्य न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्या दि. १२ ऑक्टोबर, २०१७ च्या आदेशानुसार सदर जनहित याचिकेमधील तक्रारींचा आढावा घेवून बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार (POCSO) व अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठीची एक आदर्श योजना तयार करण्यासाठी मा. न्यायमुर्ती श्रीमती एम.आर.भाटकर, मा. न्यायमुर्ती श्री.जी.एस.कुलकर्णी, अॅडव्होकेट जनरल, मुंबई उच्च न्यायालय व सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यानुसार अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि त्यांच्या पक्षकारांनी राज्यशासनाच्या जुन्या व नव्या योजनेसंदर्भातील सूचना / हरकती सदर समितीस सादर केल्या होत्या. सदर सूचना / आक्षेपांचा सर्व दृष्टीकोनातून विचार करून वरील समितीने सर्वकष अशी योजना तयार केली आहे.

शासन निर्णय :

वरील पार्श्वभूमीवर शासनाचे संदर्भाधीन दिनांक २१.१०.२०१३ व दिनांक १.८.२०१७ चे आदेश अंशतः अधिक्रमित करून बलात्कार / बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी खालीलप्रमाणे “सुधारित नवीन मनोधैर्य योजना” राज्यात या आदेशाच्या दिनांकापासून कार्यान्वीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर सुधारित नवीन मनोधैर्य योजना पूर्वलक्षीप्रभावाने लागू राहणार नाही. तथापि, सदर योजना पूर्वीच्या घटनांमध्ये मंजूरीसाठी प्रलंबित असणाऱ्या प्रकरणासाठी लागू राहिल. मात्र असे असले तरी :-

अ) योजनेच्या पूर्वीच्या दि. २१.१०.२०१३ च्या निकषानुसार जिल्हा मंडळाने तपासून अमान्य केलेल्या प्रकरणांच्या बाबतीत त्यांना अशी प्रकरण पुन्हा: उघडता येणार नाहीत.

ब) योजनेच्या पूर्वीच्या दि. २१.१०.२०१३ च्या निकषानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना नवीन निकषाप्रमाणे अर्थसहाय्याची वाढीव रक्कम देय होणार नाही. मात्र अर्थसहाय्या व्यतिरीक्त पूर्वीच्या योजनेप्रमाणे देय असणाऱ्या इतर सेवा संबंधित पीडितास नवीन निकषानुसार देखील लागू राहतील.

३. यासंदर्भात मा. उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र.- २१६५/२०१४ व रिट याचिका क्र.-३१२३/२०१५ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निदेशानुसार दिनांक ३१.१२.२००९ पासूनच्या पात्र प्रकरणांसाठी सदर मनोधैर्य योजनेच्या पुर्वीच्या दि. २१.१०.२०१३ च्या निकषानुसार भुतलक्षी प्रभावाने अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत वेगळ्याने धोरणात्मक निर्णय घेवून शासनामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. तथापि सदरहु सुधारित नवीन मनोधैर्य योजनेअंतर्गत खालील गुन्ह्यांमधील पीडित महिला / बालकांना अर्थसहाय्य देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

- 1) बलात्कार :- Section ३७५ and ३७६ , ३७६ (२), ३७६ (A), ३७६ (B), ३७६ (C), ३७६ (D), ३७६ (E) of the Indian Penal Code (IPC).
- 2) बालकांवरील लैंगिक अत्याचार :-Section ३, ४, ५ & ६ of Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, २०१३.
- 3) अॅसिड हल्ला :-Sections ३२६A and ३२६B of Indian Penal Code (IPC).
- 4) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ (Immoral Traffic (Prevention) Act 1956 (PITA) नुसार पोलीस धाडीत अटक करण्यात आलेल्या बलात्कार/ लैंगिक अत्याचार/अॅसिड हल्ल्याच्या गुन्ह्यांतील घटनांमधील १८ वर्षांखालील वयोगटातील पीडित अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

यासंदर्भात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ (Immoral Traffic (Prevention) Act 1956 (PITA) अंतर्गत पोलीस धाडीत अटक करण्यात आलेल्या १८ वर्षांवरील महिलांच्या पुनर्वसनासाठी सद्यःस्थितीत राज्यात केंद्र पुरस्कृत “उज्वला” योजना कार्यान्वीत आहे .

४. सदर नवीन मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांच्या अर्थसहाय्याच्या मागणीचे अर्ज स्विकारण्यापासून ते अर्थसहाय्य मंजूरीचे पुर्ण अधिकार हे संबंधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे रहातील. ही एक Single Window System असेल.

५. सदर नवीन मनोधैर्य योजनेच्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मधील निकषानुसार पीडितांस अर्थसहाय्य देताना खालीलप्रमाणे कार्यपध्दती अंवलंबिण्यात यावी.

- (i) या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्यामार्फत किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत “ Manodhairya Assistance Account” (MAA) नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात यावे.
- (ii) राज्य शासनामार्फत दरवर्षी यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
- (iii) या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्यामार्फत किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत उघडण्यात आलेल्या

“ Manodhairya Assistance Account” (MAA) या स्वतंत्र बँक खात्यामध्ये खाजगी कंपन्यांकडून/ संस्थांकडून CSR च्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीचा समावेश असेल.

(iv) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यासंदर्भातील खालील कागदपत्रांची सत्या-सत्यता तपासल्या शिवाय पीडितास अर्थसहाय्य मंजूर करणार नाही. :-

१) प्रथम खबरी अहवाल (FIR)

२) अधिकृत शासकीय, निमशासकीय संस्थांमधील वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला प्राथमिक वैद्यकीय अहवाल

३) मा. न्यायाधीशांसमोर CRPC १६४ अन्वये पीडिताने दिलेला जबाब. *(मात्र गंभीर गुन्ह्यातील घटनांच्या बाबतीत सदर CRPC १६४ अन्वये सादर करावयाच्या पीडिताचा जबाब घेण्यास मुभा देण्याचे अधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांना असतील).

(v) याअनुषंगाने पीडितास अर्थसहाय्य मंजूर करताना घटनेची सत्यता तपासण्यासाठी अधिकची माहिती/ कागदपत्रे तसेच संबंधीत अन्य प्राधिकाऱ्यांचे मत मागविण्याचे अधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांना राहतील.

(vi) पीडिताच्या बाबतीत मागविण्यात आलेल्या माहितीबाबतची गोपनीयता राखण्याची जबाबदारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांची राहिल

(vii) पीडितास अर्थसहाय्य मंजूर करताना याबाबतच्या गुन्ह्यासंदर्भातील फौजदारी न्यायप्रकरणातील मा.न्यायालयाचे आदेश / निर्णय इत्यादीचा आधार घेवून पीडितांस अर्थसहाय्य मंजूर करता येणार नाही.

(viii) तथापि संबंधीत पीडित महिलेने मा. न्यायाधीशांसमोर दिलेल्या CRPC १६४ च्या जबाबाशी तीने न्यायालयात एकनिष्ठ राहणे अपेक्षित आहे. अन्यथा यासंदर्भात पीडिताने न्यायालयात जाणीवपूर्वक जबाब फिरविल्यास / गुन्हा सिध्द न झाल्यास/दावा खोटा सिध्द झाल्यास पीडितास दिलेले अर्थसहाय्य तीच्याकडून प्रचलित जमिन महसूली कायदयाप्रमाणे वसूल करण्यात यावे.

६. सदर नवीन मनोधैर्य योजनेनुसार पीडितांस अर्थसहाय्य मंजूर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहिल.:-

१) घटनेसंदर्भातील FIR ची प्रत व अन्य कागदपत्रे संबंधीत पोलीस तपासणी अधिकारी ई-मेलद्वारे अथवा अन्य माध्यमातून १ तासाच्या आंत संबंधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच संबंधित जिल्हा महिला विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येतील.

२) तदनंतर संबंधीत पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या ट्रॉमा टीममार्फत त्यांना तात्काळ सेवा पुरविण्यात येतील.

३) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे कागदपत्रे प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आंत पीडितास रु.३० हजार इतकी रक्कम पीडिताच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत म्हणून मंजूर करण्यात यावी.

- ४) तदनंतर प्रकरणाची सखोल तपासणी करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण १२० दिवसांच्या आत उर्वरित अर्थसहाय्याची रक्कम संबंधित पीडितास मंजूर करेल.
 - ५) पीडितांस मंजूर करण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी सुरुवातीस तातडीची मदत म्हणून मंजूर करण्यात आलेली रु.३० हजार इतकी रक्कम वजा करून उर्वरित २५% रक्कम पीडितास अथवा पीडिताच्या नातेवाईकास रोखीने अदा करण्यात येईल. तदनंतर उर्वरित ७५% रक्कम पीडिताच्या नावे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल व याबाबतच्या पावतीची प्रत सात दिवसांच्या आत संबंधित पीडितास उपलब्ध करून देण्यात येईल.
 - ६) सदर योजनेअंतर्गत पीडितास मंजूर करावयाच्या अर्थसहाय्याच्या रक्कमेसाठी तीच्या स्वतःच्या नावे KYC norms असलेले बँक खाते उघडणे बंधनकारक आहे.
 - ७) पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्या बाबतीत पालकत्व स्विकारणाऱ्या व्यक्तीच्या नावे बँक खाते उघडण्यात यावे.
७. सदर नवीन मनोधैर्य योजनेनुसार पीडितांस दयावयाच्या अर्थसहाय्या व्यतिरीक्त पीडितांच्या पुनर्वसनासाठी पीडितांस खालील प्रकारच्या सेवा संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत पुरविण्यात याव्यात :-
- १) सदर योजनेअंतर्गत पीडित महिला / बालकास सर्व शासकीय, निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल.
 - २) सदर दुर्दैवी घटनांमधील HIV / AIDS बाधित महिलांना / बालकांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपरोक्त शासकीय, निमशासकीय रुग्णालयात मोफत पुरविण्यात येतील.
 - ३) याशिवाय सदर पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रशिक्षित ट्रॉमा टीममार्फत त्यांना समुपदेशन / कायदेशीर इ.सेवा विनामुल्य पुरविण्यात येतील.
 - ४) तसेच सदर पीडित महिलेस नोकरी / व्यावसायिक प्रशिक्षण देवून तिचे पुनर्वसन करण्यात यावे.
८. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१८०१०५१७४०३६३०३० असा आहे . सदरचा निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ला. रा. गुजर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१) मा.राज्यपाल, यांचे सचिव, राजभवन, मुंबई

- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई .
- ३) मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ. मुंबई .
- ४) मा.सभापती/उपसभापती विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ. मुंबई .
- ५) मा.विरोधी पक्ष नेता, विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र विधीमंडळ. मुंबई.
- ६) मा.सदस्य , विधानसभा / विधानपरिषद, विधानमंडळ, महाराष्ट्र विधानमंडळ. मुंबई
- ७) मा.मंत्री (म व बा वि)/ राज्यमंत्री(म व बा वि) यांचे खाजगी सचिव ,मंत्रालय ,मुंबई ग्रामविकास विभाग
- ८) अप्पर मुख्य सचिव, गृह विभाग, , मंत्रालय, मुंबई
- ९) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई.
- १०) आयुक्त, महिला व बाल विकास
- ११) आयुक्त, एकात्मिक बाल विकास योजना
- १२) सर्व उपसचिव ,सर्व अवर सचिव, महिला व बाल विकास. नवीन प्रशासकीय भवन , मुंबई
- १३) उपायुक्त (बालविकास) महिला व बाल विकास आयुक्तालय, म.रा.पुणे.
- १४) सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
- १५) सर्व जिल्हाधिकारी.
- १६) सर्व कार्यासने, महिला व बाल विकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन , मुंबई
- १७) निवड नस्ती का-२.

शासन निर्णय क्रमांक- संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२५५/का-२, दिनांक ३०/१२/२०१७ सोबतचे सहपत्र
परिशिष्ट-अ
सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांना मंजूर करावयाच्या अर्थसहाय्याचा तपशिल.

अ.क्र.	घटनेची विवरण	अर्थसहाय्य	शेरा
१	बलात्कार :-		
	अ) घटनेचा परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व/ शारीरिक अपंगत्व आले असेल, तर	रु.१०,००,०००/- पर्यंत	मंजूर रक्कमेपैकी ७५ % रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश आहे.)
	आ) सामुहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल, तर	रु.१०,००,०००/- पर्यंत	वरीलप्रमाणे
	इ) बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास,		
	१) मयत महिला कुटुंबातील कमावती महिला असेल तर	रु.१०,००,०००/- पर्यंत	वरीलप्रमाणे
	२) मयत झालेली महिला कुटुंबातील कमावती महिला नसेल तर,	रु.१०,००,०००/- पर्यंत	वरीलप्रमाणे
	ई) बलात्काराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर	रु.३,००,०००/- पर्यंत	वरीलप्रमाणे

२	<p>POCSOअंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार :-</p> <p>अ) घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरुपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यास</p> <p>आ) बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर</p>	<p>रु.१०,००,०००/- पर्यंत</p> <p>रु.३,००,०००/- पर्यंत</p>	<p>मंजूर रक्कमेपैकी ७५ % रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश आहे.)</p> <p>वरीलप्रमाणे</p>
३	<p>अॅसिड हल्ला :-</p> <p>अ) घटनेमध्ये पिडित महिला / बालकाचा चेहरा विद्रुप झाल्यास, शरिराच्या कोणत्याही दृष्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास</p> <p>आ) अॅसिड हल्ल्याच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर</p>	<p>रु.१०,००,०००/- पर्यंत</p> <p>रु.३,००,०००/- पर्यंत</p>	<p>मंजूर रक्कमेपैकी ७५ % रक्कम १० वर्षासाठी पीडिताच्या नावे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल. तर २५% रक्कमेचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. (यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी रु.३० हजार इतक्या रक्कमेचा समावेश आहे.)</p> <p>वरीलप्रमाणे</p>